



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ९, अंक २०]

बुधवार, डिसेंबर १३, २०२३/ अग्रहायण २२, शके १९४५

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ६२.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. ५०.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक १२ डिसेंबर, २०२३.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.—

अधिसूचना

क्रमांक-टिपीएस-२८२३-३४३-प्र.क्र.१००-२०२३-नवि-३०.—

ज्याअर्थी, राज्य शासनाने, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ३७ वा) (यापुढे “उक्त अधिनियम ” असे संबोधले आहे) चे कलम ११३ (३अ) अन्वये, नगर विकास विभाग अधिसूचना क्र. टिपीएस-२६१७-प्र.क्र.५३-२०१७ (अ)-नवि-३०, दिनांक २३ एप्रिल, २०१८ अन्वये, त्यासोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ मध्ये नमूद, अमरावती प्रादेशिक योजनेतील, नांदगांव-खंडेश्वर तालुक्यातील, मौजे मुंडमाळी (अंशतः क्षेत्र), मुंड नीशंकराव (अंशतः क्षेत्र) व मुंड हिंदूराव (अंशतः क्षेत्र) ही क्षेत्र (यापुढे “उक्त अधिसूचित क्षेत्र” असे संबोधले आहे.) नवनगर (समृद्धी विकास केंद्र) म्हणून अधिसूचित करून त्या क्षेत्राच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची “नवनगर विकास प्राधिकरण” म्हणून नियुक्ती केली होती.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने, त्यांच्या दिनांक २ मे, २०२३ चे पत्र क्र. मरारविम-विनिप्रा-२०२३-७४४ अन्वये, उक्त अधिसूचित क्षेत्र निरधिसूचित करणेबाबत शासनास विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर, उक्त अधिसूचित क्षेत्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे नवनगर विकास प्राधिकरणाचे (कृषी समृद्धी केंद्र) कार्यक्षेत्रातून निरधिसूचित करावे, असे शासनाचे मत झाले आहे.

आता, त्याअर्थी, राज्य शासन उक्त अधिनियमाचे कलम १६० अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, सोबत जोडलेल्या अनुसूचित नमूद क्षेत्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नवनगर विकास प्राधिकरण (कृषी समृद्धी केंद्र) या अधिसूचित क्षेत्रातून निरधिसूचित करीत आहे.

अनुसूची

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नवनगर विकास प्राधिकरण (कृषी समृद्धी केंद्र) या अधिसूचित क्षेत्रातून निरधिसूचित केलेल्या क्षेत्राची यादी

अनुक्रमांक (१)	प्रादेशिक योजना (२)	जिल्हा (३)	तालुका (४)	नवनगरातून निरधिसूचित केलेले क्षेत्र (गावे) (५)
१	मंजूर प्रादेशिक योजना अमरावती	अमरावती	नांदगाव- खंडेश्वर	मौजे मुंडमाळी (अंशतः क्षेत्र), मुंड नीशंकराव (अंशतः क्षेत्र), व मुंड हिंदूराव (अंशतः क्षेत्र)

उक्त नमूद निरधिसूचित क्षेत्राच्या सीमा दर्शविणारा नकाशा सर्व जनतेसाठी, १ महिन्याच्या कालावधीसाठी खालील कार्यालयात उपलब्ध असेल.

(१) जिल्हाधिकारी, अमरावती.

(२) सह संचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती.

(३) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई.

(४) सहायक संचालक, नगर रचना, अमरावती शाखा, अमरावती.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

प्रतिभा भदोणे,
सह सचिव.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु) म. शा. रा., अ, क्र. ५१.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 021. Dated 12th December, 2023

The Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

NOTIFICATION

No. TPS-2823-343-CR-100-2023-UD-30.—

Whereas, the Government of Maharashtra vide Urban Development Department NOTIFICATION No. TPS-2617-CR-53-2017 (A)-UD-12, dated the 23rd April, 2018 in exercise of powers conferred by Section 113 (1A) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah.XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) and all other powers enabling it in this behalf, had declared the areaa of Mauze Mund Mali (Part Area), Mauze Mund Nishankrao (Part Area), Mauze Mund Hindurao (Part Area) of Taluka Nandgaon Khandeshwar of Amravati Regional Plan (hereinafter referred to as “the said Notified Area”), as “a New Town” (Krushi Samruddhi Kendra) and also appointed the Maharashtra State Road Development Corporation as “a New Town Development Authority” to develop the area mentioned in Annexure-2, annexed therein;

And whereas, the Maharashtra State Road Development Corporation has requested the Government to denotify the said Notified Area vide its Marathi letter No. मरारविम-विनिप्रा-२०२३-७४४, dated the 02nd May, 2023;

And whereas, after making necessary enquiry and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that, the said Notified Area should be denotified from the New Town development Authority (Krushi Samruddhi Kendra) notified area of the Maharashtra State Road Development Corporation;

Now, therefore, in exercise of powers conferred upon it under section 160 of the said Act and all other powers enabling it in this behalf, the State Government hereby denotifies the area mentioned in Schedule appended hereto (as shown on the map) from the New Town Development Authority (Krsushi Samruddhi Kendra) notified area of the Maharashtra State Road Development Corporation.

SCHEDULE

List of the Denotified area from the New Town Development Authority notified area (Krushu Samruddhi Kendra) of the Maharashtra State Road Development Corporation.

Sr. No.	Regional Plan	District	Taluka	Denotified Area (Villages) from New Town
(1)	(2)	(3)	(4)	(5)
1	The Sanctioned Regional Plan- Amravati	Amravati	Nandgaon- Khandeshwar	Mauze Mund Mali (Part Area), Mauze Mund Nishankrao (Part Area), Mauze Mund Hindurao (Part Area)

Copy of the plan showing the boundaries of the abovesaid Notified Area shall be available for inspection for the general public during office time for the period of one month.

- (1) The Collector, Amravati.
- (2) The Vice President and Managing Director, Maharashtra State Road Development Corporation, Mumbai.
- (3) The Joint Director of Town Planning, Amravati Branch, Amravati.
- (4) Assistant Director of Town Planning, Amravati Branch, Amravati.

By the name and order of the Governor of Maharashtra,

PRATIBHA BHADANE,
Joint Secretary